

## संजीवन मध्ये एक दिवसीय पासपोर्ट व पॅनकार्ड कार्यशाळा संपन्न –



**पन्हाळा :** येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत एक दिवसीय पासपोर्ट व पॅनकार्ड कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमास कोल्हापूर येथील के. सी. इन्फोटेकचे केतन चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन बी. वनरोट्टी होते. गेली तीन वर्षे सलग ह्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. आजअखेर या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षक यांचे १०० हून अधिक पासपोर्ट व पॅनकार्ड काढली गेली आहेत. आज देखील या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रमुख पाहुणे केतन चव्हाण यांनी पासपोर्ट व पॅनकार्ड ची आवश्यकता का आहे याबाबत सविस्तर सांगितले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. मोहन वनरोट्टी यांनी सांगितले की, पासपोर्ट गरज आहे म्हणून काढू नका तर पदवीनंतर उच्च शिक्षणासाठी त्याचा उपयोग करण्यासाठी पासपोर्ट काढून घ्या. पासपोर्ट घेतल्यानंतर त्याचावर एखदा तरी विसा चा शिकका पडणे आवश्यक आहे. तरच त्याचा उपयोग झाला असे म्हणता येईल. भारतामध्ये जेवढी पासपोर्ट ची संख्या आहे त्यापैकी फक्त २० टक्के पासपोर्टवर विसा चा शिकका

पडला जातो. संजीवन मधून पासआऊट होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पासपोर्टवर पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेरील देशाचा विसा चा सिक्का पडावा अशी अपेक्षा आहे.

क्रिडा शिक्षक व एन. एस. एस. चे समन्वयक प्रा. रणजीत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास डिप्लोमा विभागाचे प्राचार्य प्रा. निशांत थरकार, प्रा. राहुल नेजकर, नितीन भहादुरे व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक स्नेहल पाटील हिने केले. सूत्रसंचालन व आभार अजय पाटील याने मानले. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले यांचे सहकार्य लाभले.

### **फोटो ओळ :**

**पन्हाळा :** कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे केतन चव्हाण यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. मोहन वनरोट्टी, सोबत प्रा. निशांत थरकार, प्रा. राहुल नेजकर व इतर मान्यवर.

- **संग्राम पाटील, सहाय्यक ग्रंथपाल, सेटी, पन्हाळा.**